

अतिवर्तव्य (Nachträge), genauer अतिवर्तव्य.
 अतिवर्तिन्, ऋतुकालातिवर्तिनी die Regeln überschlagend, — aus-
 setzend so v. a. schwanger R. 7, 48, 19.
 अतिवीर्या f. N. pr. einer Göttin KĀLĀĀKRA 4, 80, 3, 109.
 अतिवेलम् MBh. 5, 952. अनतिवेलम् in ganz kurzer Zeit Bāḥg. P. 4, 21, 39.
 अतिशयोक्ति f. Hyperbel Śāh. D. 286, 4. 5. 10.
 अतिशायन adj. mit gen. Bāḥg. P. 4, 4, 11.
 अतिशीघ्र adj. überaus rasch, — schnell Śūrjās. 2, 13.
 अतिसंक्षेप m. zu grosse Kürze: der Nächte KĀRAKA 1, 21.
 अतिसर्व KATHĀS. 54, 31.
 अतिर्लम् adj. glanzlos AV. 2, 19, 5.
 अत्यङ्ग adj. der das Land Aṅga passirt hat PAT. a. a. O. 2, 406, a.
 अत्यत्तम् entspricht häufig unserem durch und durch.
 अत्यन्तय für immer, stets PAT. a. a. O. 1, 7, a. 283, b. 284, a. 2, 313, a.
 अत्यर्ध adj. mehr als halb: षोडश R. ed. Bomb. 1, 24, 29.
 अत्यल्प zu wenig PAT. a. a. O. 6, 99, a.
 अत्याश m. übermässiges Essen Spr. (II) 145, v. 1.
 अत्युक्ति, pl. vieles Reden Z. d. d. m. G. 27, 93.
 अत्युच्चगामिन् die richtige Lesart für अ-यु^० LALIT. ed. Calc. 5, 12. 202, 2.
 अत्रिभरद्वाजिका (so) eine eheliche Verbindung zwischen den Nachkom-
 men Atri's und Bharadvāja's PAT. a. a. O. 2, 408, a. 4, 41, b.
 अत्रसूक, lies 24, 4, 40 und अत्रसूक.
 अथ 3) श्रोकार्थाशब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा । कपठं भिन्ना विनिर्याति
 तेन माङ्गलिकावुभौ ॥ Cit. bei ÇĀṆK. zu KAN. 1, 1, 1.
 अथर्वीङ्गिरस 1) इन्द्रेणसंहिता Bāḥg. P. 12, 6, 53.
 अथर्वी Z. 2 lies 1, 112, 10 und vgl. रथर्वी.
 1. अद् Sp. 120, Z. 3 v. u. स्वदित gehört zu 1. स्वद्.
 अदन vgl. auch वृत्तदन.
 अद्रि 2) als Bez. der Zahl sieben (vgl. Nachträge) Śūrjās. 1, 24. 31. 34. 2, 20.
 अधरकुर्नु f. der untere Kinnbacken AV. 9, 7, 2.
 अधःशीर्ष adj. = अधःशिरसु 1) MBh. 13, 3478.
 अधिक 1) d) compar. mit gen. Spr. (II) 2316.
 अधिकत्व n. das Zuviel VĀMAṆA 4, 2, 8. 11.
 अधिप astrol. Regent: मासानाम् Śūrjās. 12, 79. दिवसाधिप 78.
 अधिमखम् adv. bei Gelegenheit eines Opfers Bāḥg. P. 1, 15, 10.
 अधिमास Śūrjās. 1, 40. 49.
 अधिमासक (Nachträge) Śūrjās. 1, 35. 38. 49.
 अधिरथ 1) b) N. pr. eines Sohnes des Satkarma Bāḥg. P. 9, 23, 12.
 अधिरोढव्य (von 1. रूढ् mit अधि) n. impers. zu steigen auf (loc.):
 अतस्त्वया नाधिरोढव्यं तस्मिन् (सिंहासने) KATHĀS. 74, 266.
 अधिवर्जन n. das an's-Feuer-Rücken Śāh. zu ÇAT. Br. 1, 2, 3.
 अधिवाक् m. Aufseher über das Gespann KUVĀLAJ. 105, b, 4.
 अधिश्चयण (Nachträge), die vermeintliche Verbesserung zu streichen.
 अधिश्रोत्रम् adv. über den Ohren RĀĒA-TAR. 1, 2.
 अधिष्ठ n. scheinbar KATHĀS. 120, 25, da स्वधिष्ठानि st. स्वाधिष्ठानि
 zu lesen ist.
 अधिहस्त्य n. ein in der Hand gehaltenes Geschenk, mit dem man
 vor seinem Lehrer u. s. w. erscheint, ĀPAST. 1, 8, 22.

अधोवचम् und ँवर्चम् s. u. 2. वचम्.
 अध्याएडा ŚĀMAVIDH. Br. 2, 6, 10.
 अध्यवसाय fester Vorsatz Śāh. D. 471. ०क m. dass., = प्रतिज्ञा 484.
 अध्यश्च adj. zu Pferde sitzend KATH. in MAHĀBH. lith. Ausg. 7, 110, b.
 अध्यस्थै n. die Oberfläche eines Knochens TS. 2, 1, 3, 2.
 अध्यात्मम् zu sich hin Bāḥg. P. 10, 42, 7.
 अध्यारोक् m. das Aufsteigen: अङ्गाम् GOP. Br. 1, 4, 21.
 अध्येतर, ०त्री f. PAT. a. a. O. 4, 16, b.
 अध्वान m. = अधन् Weg, Reise in गताधानम् Bāḥg. P. 10, 15, 45.
 2. अन् mit अ-यप AIT. Br. 2, 21.
 — अभिप्र einathmen AIT. Br. 2, 21.
 अनङ्गपुर n. N. pr. einer Stadt KATHĀS. 84, 4.
 अनङ्गमञ्जरी f. N. pr. einer Tochter Anaṅgamañjarī KATHĀS. 73, 330, 400.
 अनङ्गमेन m. N. pr. eines Sohnes der Anaṅgamañjarī KATHĀS. 73, 400.
 अनङ्गादय m. N. pr. eines Fürsten KATHĀS. 73, 330.
 अनङ्गुक्, ०ह्यते = अनङ्गानिवाचरति PAT. a. a. O. 6, 31, a.
 अनतिशयनीय s. u. 2. शी mit अति.
 अन्धम् adv. nicht unten TBr. 3, 2, 4, 5.
 अननुबन्धक adj. ohne Anubandha (Bed. 1)† PAT. a. a. O. 1, 82, a. 230, a.
 अनसकाय (?) HEM. JOGAÇ. 3, 6. 46.
 अनसदेव Verfasser des Saṁskāra-kāustubha.
 अनसपुर n. N. pr. einer Stadt, = फाल्गुन Comm. zu Bāḥg. P. 10, 79, 18.
 अनसवीर्या f. N. pr. einer Göttin KĀLĀĀKRA 4, 38.
 अनन्यकार्य adj. dem es um nichts Anderes zu thun ist als um (loc.).
 कर्मदर्शने KĀRAKA 3, 8.
 अनन्यपूर्वा MBh. 5, 5993.
 अनन्वय Śāh. D. 666.
 अनपत्रपणीय adj. vor dem man sich nicht scheut, — genirt, — zu
 geniren braucht: Freund KĀRAKA 1 15.
 अनपावृत् Z. 2 lies 6, 32, 5.
 अनभिगमनीय adj. unzugänglich für (gen.): धूमसल्लसाम् KĀRAKA 1, 15.
 अनमुत्र adj. für den es kein dort giebt: अनिको ऽनमुत्रश्चेत् so v. a.
 nirgends verweile er längere Zeit ĀPAST. 2, 21, 10.
 2. अनय (Nachträge) VARĀH. BRH. S. 9, 13. 31. Bei einem best. Spiele
 mit Figuren der Gang zur Linken PAT. a. a. O. 5, 33, a. Ind. St. 13, 473.
 अनर्क n. N. pr. eines Tīrtha MBh. 3, 7039 nach der Lesart der ed.
 Bomb., नर्क ed. Calc. — Vgl. अनर्केश्वरतीर्थ.
 अनर्थदाउ und ०क m. nicht klar HEM. JOGAÇ. 3, 73. 113.
 अनर्थात्तर adj. in der Bedeutung nicht verschieden, gleichbedeutend
 KĀRAKA 2, 1. KAN. 9, 1, 9. 2, 4. PAT. a. a. O. 5, 16, b.
 अनला f. N. pr. einer Tochter Māljavantī's R. 7, 5, 36.
 अनर्षणा adj. = अनर्वन् Bez. eines Gottes (des Pūshan nach Comm.).
 RV. 5, 51, 4. 10, 92, 14.
 अनवस्थ KATHĀS. 80, 10 fehlerhaft für अनवस्थित unruhig, aufgeregt.
 अनशन vgl. साशनानशन.
 अनागमक adj. ohne Āgama (Bed. 2) k) PAT. a. a. O. 1, 85, a.
 अनागम् auch oxyt. unschädlich RV. 10, 165, 2. 1. अनागा demnach zu
 streichen.